



ABASAHEB PATIL RENDAL SAHAKARI BANK LTD., RENDAL

Head Office : Gat No.1651, Hindu Chowk, Shriram Nagar, Main Road,  
Rendal Tal. : Hatkanangle Dist. : Kolhapur (MH) 416203

E-mail : [ho@aprsbank.com](mailto:ho@aprsbank.com)

Web : [www.aprsbank.com](http://www.aprsbank.com)

जावक क्रं.HO/2025-26/62/348

दि.10/11/2025

ठेव व्याजदर परिपत्रक

विभागप्रमुख सर्व विभाग, केंद्र कार्यालय व शाखा व्यवस्थापक, सर्व शाखा यांना कळविणेत येते कि, बँकेच्या मा.संचालक मंडळ सभा दि.31/10/2025 ठराव नं.23 नुसार दि.17/11/2025 पासून खालीलप्रमाणे मुदत ठेवीचे व्याजदर लागू करणेस मंजूरी देणेत आलेली आहे.

**A) कालनिहाय मुदत व रिकरिंग ठेवीचे व्याजदर - (व्यक्तीगत व संस्था ठेवीदारांसाठी)**

सदर ठेवीचे व्याजदर हे व्यक्तीगत व संस्था या सर्व ठेवीदारासाठी एकच व्याजदर लागू केलेले आहेत.

| अ.नं. | कालावधी                    | ठेवीचे बदललेले व्याजदर |
|-------|----------------------------|------------------------|
| 1     | 7 दिवस ते 30 दिवस पर्यंत   | 4.00 %                 |
| 2     | 31 दिवस ते 60 दिवस पर्यंत  | 4.50 %                 |
| 3     | 61 दिवस ते 90 दिवस पर्यंत  | 5.00 %                 |
| 4     | 91 दिवस ते 180 दिवस पर्यंत | 5.50 %                 |
| 5     | 181 दिवस ते 12 महिनेपर्यंत | 6.00 %                 |
| 6     | 13 महिने ते 24 महिनेपर्यंत | 6.75 %                 |
| 7     | 25 महिने ते 36 महिनेपर्यंत | 7.25 %                 |
| 8     | 37 महिनेचे पुढे            | 7.50 %                 |

टिप -

- व्याजाचा परतावा ठेवीदाराचे मागणीनुसार मासिक/तिमाही/सहामाही/वार्षिक पद्धतीने देणेचा आहे.
- रिकरिंग/धनरास ठेवीचा कालावधी कमीत कमी 12 महिने राहिल.
- 13 महिनेचे वरील सर्व मुदत ठेवीस जेष्ठ नागरिकांना 0.25 % जादा व्याजदर राहिल.
- सध्या बँकेच्या सेवेतील कर्मचारी/निवृत्त कर्मचारी/ निवृत्त जेष्ठ नागरिक कर्मचारी यांनी बँकेकडे या कालावधीत गुंतविलेल्या ठेवीवर प्रचलित व्याजदरापेक्षा 1 % जादा व्याजदर देणेचा आहे. सदरचा जादा व्याजदराचा लाभ घेणेसाठी कर्मचाऱ्याचे नांव प्रथम असणे अनिवार्य राहिल.
- सर्व प्रकारच्या मुदत ठेवी,पुनर्गुंतवणुक, दामदुप्पट व रिकरिंग/धनरास ठेवीना सुध्दा सदरचा व्याजदर लागू राहिल.
- बँकेच्या प्रचलित कर्ज धोरणानुसार ठेवीच्या शिल्लक रक्कमेवर ठेवतारण कर्ज सुविधा उपलब्ध आहे.

**B) बचत ठेव -** व्यक्तीगत बचत खात्यात दैनिक शिल्लक रक्कम राखलेस खालील नमुद व्याजदराने दैनिक पद्धतीने व्याज आकारणी करुन दर तिमाहीस व्याजाची रक्कम बचत खात्यात जमावर्ग केली जाईल. विभिन्न व्याजदराचा तक्ता पुढीलप्रमाणे आहे.

| अ.नं. | दैनिक शिल्लक रक्कम                      | व्याजदर |
|-------|-----------------------------------------|---------|
| 1     | रु.1.00 लाख पर्यंत                      | 3.00 %  |
| 2     | रु.1.00 लाख चे वर ते 3.00 लाख पर्यंत    | 4.00 %  |
| 3     | रु.3.00 लाख चे वर ते रु.5.00 लाख पर्यंत | 5.00 %  |
| 4     | रु.5.00 लाख चे वरील                     | 5.50 %  |

#### अटी/निकष -

1. सदर बचत ठेव योजना फक्त व्यक्तीगत खातेदारांसाठी लागू राहिल.
2. व्याजाची आकारणी दिवसअखेरील शिल्लक असणाऱ्या रक्कमेवर केली जाईल. म्हणजेच शिल्लक रक्कमेवर दैनिक कच्चे (Daily Products) विचारात घेवून व्याज आकारणी होईल.
3. व्याजाची रक्कम वर्षातून चारवेळा म्हणजेच ३० जून, ३० सप्टेंबर, ३१ डिसेंबर व ३१ मार्च रोजी बचत खात्यात जमावर्ग केली जाईल.
4. सदरचे बचत खाते उघडताना रितसर सी-के.वाय.सी/के.वाय.सी कागदपत्राची पूर्तता करून घेवूनच खाते उघडणेचे आहे.
5. या योजनेत बँकेच्या प्रचलित ठेव धोरणानुसार सर्व प्रकारच्या सुविधा खातेदारास उपलब्ध राहतील.
6. सदर बचत खातेवरील मिळालेले व्याज करमुक्त असणार आहे. मिळालेल्या व्याजावर कोणताही टी.डी.एस कपात होणार नाही.
7. सदर ठेव योजना बंद करणेचा अधिकार मा.संचालक मंडळास राहिल.

#### C) व्यक्तीगत दामदुप्पट ठेव -

| अ.नं. | कालावधी                    | नवीन व्याजदर | गुंतवणुक रक्कम | कालावधी   | मिळणारी रक्कम |
|-------|----------------------------|--------------|----------------|-----------|---------------|
| 1     | सर्वसाधारण व्यक्ती         | 7.50 %       | 100            | 112 महिने | 200           |
| 2     | जेष्ठ नागरिक               | 7.75 %       | 100            | 109 महिने | 200           |
| 3     | बँक कर्मचारी               | 8.50 %       | 100            | 99 महिने  | 200           |
| 4     | जेष्ठ निवृत्त बँक कर्मचारी | 8.50 %       | 100            | 99 महिने  | 200           |

#### टिप -

1. सदर ठेव योजनेमध्ये सहकारी संस्था/ट्रस्ट/कंपनी/सार्वजनिक सेवा संस्था/मंडळे यांचे नावे ठेव स्विकारणेचे नाहीत तथा सर्व प्रकारच्या संस्थाना ही ठेव योजना लागू नाही.
2. सदर ठेव योजनेमध्ये किमान ठेव मर्यादा रु.1000/- इतकी राहिल.
3. सदर ठेवीस जेष्ठ नागरिकांना 0.25 % जादा व्याजदर विचारात घेवून मुदत निश्चित केलेली आहे.
4. सध्या बँकेच्या सेवेतील कर्मचारी/निवृत्त कर्मचारी व निवृत्त जेष्ठ नागरिक कर्मचारी यांनी बँकेकडे गुंतविलेल्या ठेवीवर प्रचलित व्याजदरापेक्षा 1 % जादा व्याजदर विचारात घेवून मुदत निश्चित केलेली आहे.
5. बँकेच्या प्रचलित कर्ज धोरणानुसार ठेवीच्या शिल्लक रक्कमेवर ठेवतारण कर्ज सुविधा उपलब्ध आहे.
6. व्याजाची रक्कम ठेवीच्या रक्कमेत समाविष्ट होत असलेने मुदतीअंती मिळणारी रक्कम निश्चित केलेली आहे.

#### D) पुनर्गुंतवणुक ठेव -

सदर ठेव प्रकारात नव्याने स्वीकारण्यात येणाऱ्या व नुतनीकरण होणाऱ्या ठेवीना कालनिहाय मुदत ठेवीचा व्याजदर लागू राहिल.

टिप -

1. 13 महिनेचे वरील ठेवीस जेष्ठ नागरिकांना 0.25 % जादा व्याजदर राहिल.
2. सध्या बँकेच्या सेवेतील कर्मचारी/निवृत्त कर्मचारी/ निवृत्त जेष्ठ नागरिक कर्मचारी यांनी बँकेकडे गुंतविलेल्या ठेवीवर प्रचलित व्याजदरापेक्षा 1 % जादा व्याजदर देणेचा आहे. सदरचा जादा व्याजदराचा लाभ घेणेसाठी कर्मचाऱ्याचे नांव प्रथम असणे अनिवार्य राहिल.
3. सर्व प्रकारच्या पुनर्गुंतवणुक, दामदुप्पट व रिकरिंग/धनरास ठेवीना सुध्दा सदरचा व्याजदर लागू राहिल.
4. बँकेच्या प्रचलित कर्ज धोरणानुसार ठेवीच्या शिल्लक रकमेवर ठेवतारण कर्ज सुविधा उपलब्ध आहे.

E) रिकरिंग/धनरास ठेव -

सदर ठेव प्रकारात नव्याने स्वीकारण्यात येणाऱ्या ठेवीना कालनिहाय मुदत ठेवीचा व्याजदर लागू राहिल. कालनिहाय ठेवीचा व्याजदर व रकमेनुसार मुदतीअंती मिळणाऱ्या रकमेत बदल होईल. उदाहरणादाखल 60 महिने मुदतीचा तक्ता दिला आहे.

| अ.नं. | कालावधी                    | व्याजदर | मासिक रक्कम | कालावधी  | मुदतीअंती मिळणारी रक्कम |
|-------|----------------------------|---------|-------------|----------|-------------------------|
| 1     | सर्वसाधारण व्यक्ती         | 7.50 %  | 1375        | 60 महिने | 100,225                 |
| 2     | जेष्ठ नागरिक               | 7.75 %  | 1365        | 60 महिने | 100,158                 |
| 3     | बँक कर्मचारी               | 8.50 %  | 1340        | 60 महिने | 100,501                 |
| 4     | जेष्ठ निवृत्त बँक कर्मचारी | 8.50 %  | 1340        | 60 महिने | 100,501                 |

टिप -

1. 13 महिनेचे वरील ठेवीस जेष्ठ नागरिकांना 0.25 % जादा व्याजदर राहिल.
2. सध्या बँकेच्या सेवेतील कर्मचारी/निवृत्त कर्मचारी/ निवृत्त जेष्ठ नागरिक कर्मचारी यांनी बँकेकडे गुंतविलेल्या ठेवीवर प्रचलित व्याजदरापेक्षा 1 % जादा व्याजदर देणेचा आहे. सदरचा जादा व्याजदराचा लाभ घेणेसाठी कर्मचाऱ्याचे नांव प्रथम असणे अनिवार्य राहिल.
3. बँकेच्या प्रचलित कर्ज धोरणानुसार ठेवीच्या शिल्लक रकमेवर ठेवतारण कर्ज सुविधा उपलब्ध आहे.

F) घाऊक ठेव -

एका वेळेस एकरक्कमी रु.15 लाख चे वरील रक्कम 13 महिने ते 36 महिने या कालावधीत गुंतविलेस नियमित व्याजदरापेक्षा 0.25 % जादा व्याजदर लागू राहिल.

| अ.नं. | कालावधी                    | घाऊक ठेवीचे व्याजदर (रु.15 लाखाचे वरील ठेव रक्कम) |
|-------|----------------------------|---------------------------------------------------|
| 1     | 13 महिने ते 24 महिनेपर्यंत | 7.00 %                                            |
| 2     | 25 महिने ते 36 महिनेपर्यंत | 7.50 %                                            |

टिप - 1.व्यक्तिगत व संस्था ठेवीदार यांचेसाठी सर्व प्रकारच्या मुदत ठेवी,पुनर्गुंतवणुक, दामदुप्पट ठेवीना सदरचा व्याजदर लागू राहिल.

2. वरील नमुद कालावधी वगळता इतर कालावधीकरिता नियमित व्याजदर लागू राहिल.



मुख्य कार्यकारी अधिकारी

प्रत माहितीसाठी सविनय सादर -

- 1) मा.चेअरमन
- 2) मा.व्हा.चेअरमन

प्रत माहिती व जरूर त्या कार्यवाहीसाठी -

- 3) विभागप्रमुख व इनचार्ज विभागप्रमुख, मुख्य कार्यालय
- 4) शाखा व्यवस्थापक - सर्व शाखा
- 5) आय.टी विभाग, मुख्य कार्यालय- संगणकिय प्रणालीमध्ये जरूर त्या ठिकाणी व्याजदर बदलाची नोंद करणेत यावी.